Notice of 34th Annual General Meeting, Remote E-Voting & Book Closure

Notice is hereby given that the 34th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Friday, September 20, 2019 at 10:30 a.m. at The Hotel Mirador, New Link Road, Andheri (East), Mumbai- 400 099, to transact the businesses as set forth in the Notice convening the AGM.

The Annual report for the financial year 2018-19 along with the Notice of the AGM, attendance slip, proxy form and route map of the venue of the AGM has been emailed to Members whose email addresses are registered with the Registrar and Share Transfer Agent/Depository Participants and for members who have not registered their email address, physical copies of the above documents have been sent at registered address in the permitted mode. The Annual Report including the Notice is also available on the website of the Company at www.blissgys.com.

E-Voting:

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and the Secretarial Standard on General Meeting ('SS-2') issued by The Institute of Company Secretaries of India, each as amended from time to time, the Company is pleased to provide remote e-voting facility to all its Members to cast their vote on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system from a place other than the venue of the AGM ('remote e-voting') provided by CDSL and the business may be transacted through such remote e-voting. Any person who is a Member of the Company as on the cut-off date holding shares in dematerialized form or physical form is eligible to cast their vote on all the resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or voting at the AGM venue.

Details of e-voting schedule are as under:

- 1. The cut-off date: Friday, September 13, 2019.
- 2. Date & time of commencement of E-voting: Tuesday, September 17, 2019 at 9:00 A.M. (IST)
- 3. Date & time of end of E-voting: Thursday, September 19, 2019 at 5:00 P.M. (IST)

The remote e-voting module will be disabled by CDSL thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM venue and Members who have not cast their votes by remote e-voting shall be able to exercise their right to vote at the AGM. The Members who have already cast their votes by remote voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again.

Details of the manner of casting of votes are provided in the Notice of the AGM posted on the website of the Company viz. www.blissgvs.com Any person who acquires shares & becomes a member of the Company after the dispatch of Notice of AGM and holds shares as on cut-off date may obtain the sequence number from the Company's Registrar and Share Transfer Agent at the address mentioned in the Annual Report.

Any query / grievance in relation to the remote e-voting can be addressed to Mr. Rakesh Dalvi, Deputy Manager, CDSL, P. J. Towers, 16th Floor, Dalal Street, Fort, Mumbai- 400 001 Tel: 1800-200-5533. Email: helpdesk.evoting@cdslindia.com.

Book Closure:

Notice is hereby further given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 (1) of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulations 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, The Registers of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 14, 2019 to Friday, September 20, 2019 (both days inclusive) for the purpose of payment of dividend for the financial year ended March 31, 2019 and the AGM.

FOR BLISS GVS PHARMA LIMITED

SD/-

Place: Mumbai Date: August 28, 2019 S. N. KAMATH
MANAGING DIRECTOR

COMPANY SECRETARY Place: Mumbai Date: 27th August, 2019.

DCS

TECHNOLOGY

PCS TECHNOLOGY LIMITED

CIN: L74200MH1981PLC024279

Corp. off: 8th floor, Technocity, plot no. X-5/3, MIDC, Mahape,
Navi Mumbai-400710. Tel:- 022 41296111, Fax: +91-22-22851489,
Regd.Off: Gat No. 478, Alandi Markaal Road, Tal. Khed, Alandi,
Dist. Pune 412 106; Tel: 020-26681619, Web: www.pcstech.com
Email: investorsgrievances@pcstech.com

NOTICE OF 38TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE.

Notice is hereby given that the 38th Annual General Meeting("38th AGM") of the Company will be held on Wednesday, 25th September, 2019 at 12.30 p.m at Hotel Celebration, Banquet Hall, Opp. New S.T. Road, Alandi Road, Pune 412 105 to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of 38th AGM.

The Notice convening the 38th AGM and Annual Report 2018-19 in electronic mode have been sent to all the members whose e-mail IDs are registered with the Company/ Depository Participant(s). Physical copies of the Notice convening the 38th AGM and the Annual Report 2018-19 have been sent to other members at their registered address through Permitted mode.

Book Closure date

Pursuant to section 91 of the Companies Act, 2013 read with rule 10 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI(LODR) Regulation, 2015, notice is further given that the Register of members and Share Transfer Books will remain close from Wednesday, 18th day of September, 2019 to Wednesday, 25th day of September, 2019 (both day inclusive) for the purpose of Annual General meeting

Voting through Electronic means

The Company is pleased to provide members facility to exercise their right to vote by electronic means and the business may be transacted through e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL).

During the remote e-voting, members of the Company holding shares either in physical form or Dematerialized form, as **on the cut-off date i.e. September 17, 2019** may cast their vote electronically on the business as set forth in the notice of AGM through electronic voting system of CDSL from the place other than the venue of AGM. The votes once cast by the member cannot be allowed to change it subsequently or cast the vote again. All the members are informed that:

- The cut-off date for determining eligibility to vote by electronic means is September 17, 2019.
- The remote e-voting shall commence on Sunday, 22nd September, 2019 from 10:00 a.m. (IST)
- The remote e-voting shall end on Tuesday, 24th September, 2019 by 05:00 p.m. (IST).
 The e-voting module shall be disabled by CDSL for voting beyond 05:00 p.m. on 24th September, 2019.
- The members who have already cast their vote through remote e-voting may attend the
 meeting but shall NOT be entitled to cast their vote again at the AGM.
- · The facility for voting through ballot paper shall be available at AGM.
- The members whose name is recorded in the register of members maintained by the depositories as on cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting and voting at the AGM through ballot paper.

The members who are already registered with CDSL for e-voting may use his existing user ID and password for casting a vote and the members who are not registered with the CDSL for e-voting may refer the procedure mentioned in the AGM Notice of the Company.

The date of completion of sending the notice of 38th AGM in permitted mode(s) is 27th August, 2019. The notice of 38th AGM is also available on the Company's website www.pcstech.com. In case of the queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for the members and remote e-voting user manual for members available at www.evotingindia.co.in or may write to the undersigned at the above mentioned email ID or the registered office.

Change of Address

Members holding shares in physical mode are requested to inform Company about the change of Address, if any, to the Company Registrar & transfer Agent- M/s. Bigshare Services Pvt Ltd. situated at 1st Floor, Bharat Tin Works Building, Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri (East) Mumbai 400059 latest by 17th September, 2019. The members holding shares in demat mode should inform their Depository Participants (DP) about such change.

Scrutinizer

The Company has appointed M/s. M.M Sheth & Co., Practicing Company Secretary to act as a scrutinizer for conducting the voting and remote e-voting process in fair and transparent manner.

Proxy

A member entitle to attend and vote at the Meeting is entitled to attend and vote on poll instead himself and the proxy need not be the member of the Company. The Instrument appointing proxy should be deposited at the registered office of the Company not less than 48 hours before the Commencement of the Meeting.

Contact Details

Grievances connected to remote e-voting by electronic means, if any may be addressed to the Company Secretary at Email Id:- investorsgrievances@pcstech.com

By Order of the Board For PCS Technology Limited Mehul Monani

Place: Mumbai Date: 28th August, 2019

Company Secretary & Compliance Officer

Free fress Journal - 28.08.19

2.

Wr Re (No

rul

dat

Oly

noi Se On

inc

De M/

and

For

inc

De

the

Su

Tra

Rs Hu

int

fro

De

Bo

Pv Rs

hu

inc

dat

Th

hei

the

of '

Ltd

wit

Th

not

cha

Six

Pai (Ru Fiff Rs. Hu Un Six 31.

Th

the

1.

3.

Pla Dat सुरू होऊन ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यातील पूरस्थिती व आठवडाभरावर आलेल्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बीएसएनएलच्या कान बद् पडल आहत. यावपया नागारकाना खालपार विनायक राऊत यांच्याशी संपर्क साधला होता. त्या अनुषंगाने खासदार राऊत यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांना याविष्यी तातडीने नागरिकांना दिलासा

बीएसएनएल टॉवरचा वीजपुरवठा तात्काळ सुरू करण्याच्या सूचना वीज वितरण कंपनीला दिल्या असल्याची माहिती पालकमंत्री केसरकर यांनी दिली.

प्रसिएस टेक्नॉलॉजी लिमिटेड सीआयएन : एल७४२००एमएच१९८१पीएलसी०२४२७९

सीआचएन : एल७४२००एमएच१९८१पीएलसी०२४२७१ कॉर्पो. कार्या : ८ वा मजला, टेक्नोसिटी, प्लॉट क्र. X-५/३, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई-४०० ७१० फोन : ०२२-४१२९६१११ फॅक्स : +९१ २२ २२८५१४८९ नॉ. का. : गट क्र. ४७८७, आळंदी मरकल रोड, ता. ढंड, आळंदी, जि. पुणे-४१२१०६. वृ. : ०२०-२६६८१६१९, चेब : www.postech.com ई-मेल : investorsgrievances@postech.com

3८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-व्होटिंग माहिती आणि बुक क्लोजरची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, ३८ व्या एजीएमच्या सूचनेत मांडलेले सामान्य आणि विशेष कामकाज करण्यासाठी **कंपनीची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''३८ वी एजीएम'') बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९ रोजी दु. १२.३० वा. हॉटेल सेलिब्रेशन, बँक्वेट हॉल, न्यू एस. टी. रोड, आळंदी रोड, पुणे–४१२१०५ येथे होणार आहे.**

कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे ज्यांचे ई-मेल आयडीज नोंदवलेले आहेत अशा सर्व समासदांना ३८ बी एजीएम निमंत्रणांची सूचना व वार्षिक अहवाल २०१७-१८ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवले आहे. ३७ बी एजीएम निमंत्रणांची सूचना आणि वार्षिक अहवाल २०१८-१९ यांच्या प्रत्यक्ष प्रती संमत माध्यमातून अन्य सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत पत्यावर पाठवल्या आहेत.

बुक क्लोजर तारीख

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चे नियम १० आणि सेंबी (एलओडीआर) रेग्युलेशन, २०१५ चे रेग्युलेशन ४२ यांना अनुसरून पुढे सूचना देण्यात येते की, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कारणास्तव सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९ ते बुधवार २५ सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान

कंपनीला तिच्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यभात्न त्यांचा मताधिकार वापरण्याची सुविधा देऊ करण्यात आनंद होत आहे आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ने पुरवलेल्या ई-व्होटिंग सेवेमार्फतण्कामकाज करता येईल.

रिमोट ई-व्होटिंगदरम्यान १७ सप्टेंबर, २०१९ ह्या कट-ऑफ डेट रोजीस प्रत्यक्षात किंवा डिमटेरिअलाईच्ड पद्धतीने शेअर्स धारण करणारे कंपनीचे सभासद एजीएमच्या ठिकाणाहून अन्य जागेतृत सीडीएसएलच्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग प्रणालीमार्फत एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या कामकाजावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतील. सभासदांनी एकदा का मत दिले की, त्यानंतर ते बदलण्याची किंवा पुन्हा मत देण्याची परवानगी दिली जाणार नाही. सर्व सभासदांना कळविण्यात येते की,

 इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मत देण्यासाठी पात्रता ठरविण्याकारेता कट-ऑफ डेट आहे १७ सप्टेंबर, २०१९.

• रिमोट ई-व्होटिंगची सुरुवात रविवार, २२ सप्टेंबर, २०१९ रोजी स. १०.०० वा. (भाप्रवे) होईल.

ि रिमोट ई-व्होटिंग मंगळवार, २४ सन्टेंबर, २०१९ रोजी सं. ०५.०० वा. (भाप्रवे) संपेल.
 सीडीएसएलकड्न २४ सन्टेंबर, २०१९ रोजीच्या सं. ०५.०० नंतर मतदानासाठी ई-व्होटिंग मॉड्युल निष्क्रिय केले जाईल.

 ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटिंगमार्फत आधीच त्यांचे मत दिले असेल ते सभेत हजर राहू शकतात परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देण्याचा त्यांना हक्क नसेल.

• मतपत्रिकांमार्फत मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध असेल.

केवळ कट-ऑफ डेट रोजीस डिपॉझिस्टरीजनी ठेवलेल्या सभासदाच्या नोंदवहीत ज्यांचे नाव नोंदवले असेल तेच सभासद रिमोट ई-व्होटिंगची सुविधा वापरण्यास आणि एजीएममध्ये मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यास हक्कदार असतील.

जे समासद ई-व्होटिंगसाठी आधीच सीडीएसएलकडे नोंदणीकृत असतील ते मत देण्यासाठी त्यांचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात आणि जे समासद ई-व्होटिंगसाठी सीडीएसएलकडे नोंदणीकत नसतील त्यांनी कंपनीच्या एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेली प्रक्रिया पादू शकतात.

संमत मार्गाने ३८ व्या एजीएमची सूचना पाठवणे पूर्ण होण्याची तारीख २७ ऑगस्ट, २०१९ आहे. ३८ व्या एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट : www.pcstech.com वर देखील उपलब्ध आहे. चौकशी कराथची श्वाल्यास, तुम्ही सभासदांसाठी असलेल्या फ्रिक्वेंटली आस्वड व्येश्चन्स (एफएक्युज) आणि सभासदांकरिता www.evotingindia.co.in वर उपलब्ध असलेल्या रिमोट ई-व्होटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकता किंवा निम्नस्वाक्षरीकारांना वरील ई-मेल आयडीवर किंवा नोंदणीकृत कार्यालयात लेखी कळवावे.

पुत्त्यांमधील बदल

प्रत्यक्ष पद्धतीने समभाग धारण करणाऱ्या सभासदांनी कृपा करून त्यांच्या पत्यात कोणताही बदल झाल्यास कंपनीला, कंपनी रिजस्ट्रार ॲण्ड ट्रान्स्फर एजंट-मे. बिगशेअर सर्ल्हिसेस प्रा. लि., १ला मजला, भारत टिन वर्क्स बिल्डिंग, वसंत ओॲसिस समोर, मकवाना रोड, मरोळ अधेरी (पूर्व), मुंबई-४००००५९ यांना १८ सप्टेंबर, २०१८ पर्यंत कळवावे. डिसॅट प्रकारे समभाग धारण करणाऱ्या सभासदांनी अशा बदलाबाबत त्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटस् (डीपी) ना कळवावे.

तपासणी अधिकारी :

तयासणा आवकारा : मतदान आणि रिमोट ई-व्होर्टिंग प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून कृती करण्यासाठी कंपनीने में. एम. एम. शेठ अँड कं. व्यावसायिक कंपनी सेक्रेटरी (सभासदत्व क्र. ७८९९) यांची नियुक्ती केली आहे.

प्रतिपत्री

अतिपत्र। सभेत हजर ग्रहृत मत देण्यास हककदार असलेला एखादा सभासद त्याच्या स्वतः ऐवजी हजर ग्रहृत मतदानात मत देणाऱ्या एका प्रतिपत्रीची नियुक्ती करण्यास देखील हक्कदार आहे आणि प्रतिपत्री कंपनीचा सभासद असणे गरजेचे नाही. प्रतिपत्रीच्या नियुक्तीचे पत्र कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सभा सुरू होण्याच्या किमान ४८ तास आधी जमा केले पाहिजे.

संपर्क तपशील

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही तक्रारी असल्यास, त्या कंपनी सेक्रेटरींकडे ई-मेल आयडी : -investorsgrievances@pcstech.com येथे कराव्यात.

मंडळाच्या आदेशावरून पीसीएस टेक्नॉलॉजी लिमिटेडसाठी मेहल मोनानी

ठिकाण : मुंबई. दिनांक : २८ ऑगस्ट, २०१९ मेहुल मोनानी कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी GAYATRI

गायत्री टिश्यू ॲण्ड पेपर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : १६/१३७, सिद्धार्थ नगर क्र. ५, प्रबोधन क्रीडा भवन जवळ, सिद्धार्थ नगर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०० १०४ सीआयएन : एल५१९००एमएच१९८७पीएलसी०४२१४१

सूचना

सूचना याद्वार देण्यात येते की, कंपनीची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही #१६/१३७, सिद्धार्थ नगर क्र. ५, प्रबोधन क्रीडा भवन जवळ, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०० १०४ येथील कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात शनिवार २१ सप्टेंबर, २०१९ रोजी दु. १.०० वा. घेण्यात येणार आहे. सभेची सूचना आणि स्पष्टीकरणात्मक विवरणपत्रासह ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता ताळेबंद, नफा आणि तोट्याचे विवरण, संचालकांचा अहवाल आणि लेखापरिक्षकांचा अहवाल हा त्यांच्या नोंदणीकृत पत्यावर कंपनीच्या सर्व सभासदांना वेगवेगळा पाठविण्यात आला आहे. कंपनी अधिनयम, २०१३ च्या कलम ९१ अनुसार कंपनीचे सभासद रजिस्टर आणि समभागाकरिता भाग हस्तांतर पुस्तके ही वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेत्करिता १७ सप्टेंबर, २०१९ ते २१ सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस एकत्रित) पर्यंत बंद राहतील.

३३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना ही कंपनीची वेबसाईट www.gtpltd.co.in आणि सीडीएसएलची वेबसाईट www.cdslindia.com वर सुद्धा पाहता येईल जे भागधारक वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत प्राप्त करण्यासाठी इच्छुक आहेत ते कंपनी सचिव, निगम कार्यालय : बी-१, टीएसआर टॉवर्स, ६-३-१०९०, राजभवन रोड, सोमाजीगुडा, हैदराबाद-५०० ०८२ यांना लिह् किंवा csdinesh@gayatri.co.in कडे ईमेल पाठवू शकतात.

सभासदांना याद्वारे कळविण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता कंपनीज (मेंनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रूल्स २०१४ च्या नियम २० च्या तरतुर्दींच्या अनुपालनामध्ये मे. गायत्री टिश्यू ॲण्ड पेपर्स लिमिटेडने इलेक्ट्रॉनिक माध्यमाने ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) मतदानाचा त्यांचा हक वापरण्याची सुविधा सभासदांना पुरिविली आहे आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे पुरिविलेल्या ई-मतदान सेवेमार्फत कामकाज करता येईल. ई-मतदानासाठी सूचना एजीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे.

१. इलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे मतदान करण्यासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी कट ऑफ तारीख १३ सप्टेंबर, २०१९ आहे. ई-मतदान प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरिअलाईन्ड स्वरूपात भाग धारण केलेल्या सर्व भागधारकांसाठी तीन (३) दिवसासाठी खुले राहील, १८ सप्टेंबर, २०१९ रोजी स. ९.०० वा. सुरू होईल आणि २० सप्टेंबर, २०१९ रोजी सायं. ५.०० वा. संपेल. ई-मतदान मॉड्युल त्यानंतर मतदानाकरिता सीडीएसएलद्वारे बंद करण्यात येईल आणि सभासदांना सदर तारखेनंतर इलेक्ट्रॉनिकली मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

 ज्या सभासदांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्याचे मतदान केलेले नाही ते एजीएममध्ये मतदानाचा त्यांचा हक वापरू शकतात. कंपनी एजीएमच्या ठिकाणी त्या संदर्भात बॅलट पेपर्सची व्यवस्था करणार आहे.

 दूरस्थ ई-मतदानामार्फत मतदानाचा त्यांचा हक्ष वापरल्यानंतरही सभासद सभेत सहभागी होऊ शकतात, परंतु सभेत पुन्हा मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

४. ज्या व्यक्तीची नावे कट ऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रिजस्टर किंवा सभासद रिजस्टरमध्ये नोंदिवलेले असतील तेच फक बॅलट पेपरमार्फत सभेत मतदान तसेच दूरस्थ ई-मतदानांची सुविधा घेण्यास हक्कदार राहतील. ज्या व्यक्तींनी सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे भाग संपादित केलेले आहेत आणि सभासद बनले आहेत आणि कट ऑफ तारखेस भाग धारण केलेले आहेत ते त्यांचा फोलिओ क्र./डीपी आयडी आणि क्लायंट आयडी नमूद करून csdinesh@gayatri.co.in किंवा helpdesk.evoting@cdslindia.com कडे ई-मेल पाठवून लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करून दूरस्थ ई-मतदान करू शकतात. तथापि, जर अशा भागधारकाने दूरस्थ ई-मतदानांकरिता सीडीएसएलकडे अगोदर नोंदणी केली असल्यास तुमचे मतदान करण्यासाठी विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापक शकता

 ५. कंपनीच्या संचालक मंडळाने मोकळ्या आणि पारदर्शक बाबीमध्ये बॅलट प्रक्रिया आणि ई-मतदान घेण्यासाठी परिनिरीक्षक म्हणून श्री. वाय. कोटेश्वरा राव, कार्यरत कंपनी सचिव यांची नियक्ती केली आहे.

ई-मतदान प्रक्रियेशी संबंधित चौकशी किंवा तक्रारीकिरता भागधारक त्यांच्यासाठी असलेल्या फ्रिक्वेन्टली आस्वड क्वेश्चन्स (एफएक्युज) चा संदर्भ घेवू शकतात आणि भागधारकांसाठी ई-मतदान युजर मॅन्युअल www.evotingindia.com. च्या हेल्य सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा गायत्री टिश्यू ऑण्ड पेपर्स लिमिटेड, बी-१, टीएसआर टॉवर्स, ६-३-१०९०, राजभवन रोड, सोमाजीगुडा, हैदराबाद-५०० ०८२ येथे सीएस दिनेश वेमुला, कंपनी सचिव नि अनुपालन अधिकारी यांना संपर्क करावा किंवा csdinesh@gayatri.co.in कडे इमेल किंवा फोन ०४०-२३३१०३३० वर संपर्क करू शकतात किंवा व्हेंचर कॅपिटल ऑण्ड कॉपोरेट इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड, घर क्र. १२-१०-१६७, भारत नगर, हैदराबाद-५०० ०१८, ईमेल-info@vccilindia.com फोन क्र. ०४०-२३८१८४७५ येथे श्री. पी.व्ही. श्रीनिवासा राव/श्री. ई. एस. के. प्रसाद, वरिष्ठ व्यवस्थापक यांना संपर्क करावा.

ई-मतदान/बॅलटद्वारे मतदानाचे निष्कर्ष कंपनीच्या एजीएममध्ये किंवा नंतर घोषित करण्यात येतील घोषित निष्कर्षांसह परिनिरीक्षकांचा अहवाल कंपनीची वेबसाईट www.gtpltd.co.in वर ठेवण्यात येईल आणि कंपनी सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्स्चेंजेसला कळविण्यात येईलं.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार गायत्री टिश्यू ॲण्ड पेपर्स लिमिटेड करिता. सही/-

ठिकाण : मुंबई दिनांक : २७.०८.२०१९ (दिनेश वेमुला) कंपनी सचिव